

Date: 17.01.2025

To, Department of Corporate Services, **BSE Limited** P J Towers, Dalal Street, Mumbai 400 001

> **SCRIP CODE: 512361** ISIN: INE108G01010

## Sub: Newspaper Publication of financial results for the quarter and nine months ended December 31, 2024

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024, published in Business Standard (English) and Pratahkal (Marathi) newspapers today i.e. January 17, 2025.

Kindly take the above information on records.

Thanking You,

Yours sincerely

For Cupid Breweries and Distilleries Limited (Formerly known as Cupid Trades and Finance Limited)

Sri Venkata Rajeswara Rao Samavedam **Director** (DIN:10347786)

Encl: a/a

BMC Hospital, S. V. Road, Kandivali

(W), Mumbai - 400067

allcarco **GATI** 

**ALLCARGO GATI LIMITED** 

(Formerly known as "GATI LIMITED")

CIN: L63011MH1995PLC420155

4<sup>th</sup> Floor, B Wing, Allcargo House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400098

T: +91 22 6679 8100 | www.gati.com | CIN: L63011MH1995PLC420155

GSTN: 27AABCG3709Q1Z8 | E-mail ID: investor.services@gati.com

Form No. CAA. 2

[Pursuant to Section 230 (3) of the Companies Act 2013 and rule 6 and 7 of the

Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016)]

BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

MUMBAI BENCH

COMPANY APPLICATION NO C.A.(CAA)/235/MB/2024

Arrangements and Amalgamations) Rules, 2016;

Allcargo Logistics Limited CIN: L63010MH2004PLC073508, having its

registered office at 6th Floor, Allcargo House, CST Road, Kalina, Santacruz (East)

CIN: U52220MH2023PLC408966, having its

registered office at 6th Floor, Allcargo House,

Allcargo Supply Chain Private Limited CIN: U45200MH2008PTC179557 having its

registered office at 6th Floor, Allcargo House

Gati Express & Supply Chain Private Limited

CIN: U62200MH2007PTC390900, having its

registered office at 4th Floor. A Wing. Allcargo

House, CST Road, Kalina, Santacruz (East),

CIN: L63011MH1995PLC420155, having its

House, CST Road Kalina Santacruz East.

registered office at 4th Floor B Wing Allcargo

Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400098.

Vidyanagari, Mumbai, Maharashtra, India, 400098.

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF EQUITY

SHAREHOLDERS OF THE TRANSFEREE COMPANY 1/ TRANSFEROR COMPANY 3 TO

BE CONVENED AS PER DIRECTIONS OF THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

Notice is hereby given that pursuant to the NCLT Order dated December 11, 2024 ("NCLT Order"

the Hon'ble National Company Law Tribunal Mumbai Bench ("NCLT"), has inter alia ,directed Allcargo Gati Limited ("Transferee Company 1/Transferor Company 3") to conduct the Meeting

of Equity Shareholders ("Meeting") Transferee Company 1 on Tuesday, February 18, 2025 at

11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") fo

the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), the

Composite Scheme of Arrangement between Allcargo Logistics Limited ("Allcargo" of

"Transferee Company 2" or "Demerged Company") and Allcargo Supply Chain Private Limited ("Transferor Company 1" or "ASCPL"), a wholly owned subsidiary of the Demerged Company

Gati Express & Supply Chain Private Limited ("Transferor Company 2" or "GESCPL"), Allcargo

Gati Limited ("Transferee Company 1" or "Transferor Company 3" or "Gati") and Allcarge ECU Limited ("Resulting Company" or "AEL"), a wholly owned subsidiary of the Demerger

Company and their respective shareholders ("Scheme") under Sections 230 to 232 and other

n pursuance of the NCLT Order and as directed therein, Notice is hereby given that the Meeting of the equity shareholders of the Demerged Company, will be held, as per the details mentioned

Details

4. Meeting Date and Start Time Tuesday, February 18, 2025 at 11:00 a.m. (IST) The facility for casting vote by remote e-voting would be disabled after the end time, as mentione

The Company has completed the dispatch of the notice of the Meeting along with the Schem

and explanatory statement under Sections 230 to 232 and 102 of the Act read with Rules made

thereunder along with annexures that form part of the notice of the Meeting to the equity shareholders of the Company through e-mail at the e-mail ID that is registered with the Company

or the Depository Participants ("DPs") or Registrar and Share Transfer Agent ("RTA") and through registered post / courier in the event e-mail service was not possible. The notice of the Meetin

along with relevant annexures are also available on website of the Company: www.gati.com Stock Exchanges (BSE Limited: www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited www.nseindia.com) and National Securities Depository Limited ("NSDL") e-voting facility provide

The copy of notice of the Meeting can also be obtained free of charge from the Registered Office of Transferee Company 1 between 11:00 a.m. to 1:00 p.m. on any day (except Saturday, Sunday

soft copy of the Notice may be made by writing an email to Demerged Company at

NCLT has appointed Mr. Hetal Madhukant Gandhi, Independent Director as the Chairperson and

failing him Mr. Nilesh Shivji Vikamsey, Independent Director as the 1st Alternate Chairperson and

failing with Mr. Dinesh Kumar Lal, Independent Director as the 2nd Alternate Chairperson of the

said Meeting, Further, NCLT has also appointed Mr. Pramod S. Shah (Membership No. FCS 334 COP No.3804) Partner of Messrs. Pramod S Shah & Associates, LLP Practicing Company

The Scheme, if approved at the Meeting will be subject to the subsequent approval of the NCLT

Accordingly, the equity shareholders of the Company are requested to attend the Meeting as pe the abovementioned mode, date and time. If the required quorum for the Meeting is not presen

within half an hour from the time appointed for holding the Meeting, the Meeting shall stand

adjourned by 30 (thirty) minutes and thereafter the persons present shall be deemed to constitute

Equity shareholders entitled to attend and vote may vote through remote e-voting facility

Since the Meeting will be held through VC/OAVM, the facility for appointment of proxies wi

not be available for the meeting. However, institutional/corporate shareholders are entitled to

appoint their authorized representatives for the purpose of voting through remote e-voting and

The voting rights of shareholders shall be in proportion to their shares in the paid-up Equity

Any person who acquires shares of the Company and becomes a shareholder of the Compan

after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID

The equity shareholders whose e-mail addresses are not registered with the Company/DPs RTA, may register the same with MUFG Intime India Private Limited (formerly known as Link

Intime India Private Limited), RTA of the Company. The procedure to register e-mail addres

with the RTA and the procedure for remote e-voting is provided in the Notice in detail. Each eligible equity shareholder can opt for only one mode of voting i.e. either remote e-voting

prior to the meeting or through e-voting during the meetings. In the case of the equity shareholders

who have cast their vote by remote e-voting meeting may also attend the Meeting but shall not be

The authorized representative of a body corporate which is an equity shareholder the Compar

may attend and vote at the meeting, provided an authority letter/ power of attorney / copy of the

of such corporate authorizing such person to attend and vote at the meeting as its representative

and certified to be a true copy by a director, the manager, the secretary, or other authorized officer

f such body corporate along with the attested specimen signature or the duly authorized

signatory(ies) who are authorized to vote is emailed to the saurabh@psaprofessionals.in

with a copy marked to NSDL at evoting@nsdl.com and to the Company at

investor.services@allcargologistics.com not later than 48 (forty-eight) hours before the time

The Company has appointed NSDL to provide facility for remote e-voting and e-voting during th

neetings, as well as to provide the facility for participation by equity shareholders at the Meetin

through VC/OAVM. In case of any difficulty in attending the meeting though VC/OAVM or accessing

ne facility for remote e-voting and e-voting during the meetings (as relevant), you may refer to the

requently Asked Questions (FAQs) and the e-voting user manual available in the download

section of www.evoting.nsdl.com. or call on the toll-free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30

solution passed by its board of directors as per Section 113 of the Act or other governing body

Share Capital of the Company as on the cut-off date i.e. Tuesday, February 11, 2025.

and password by sending a request at  $\underline{\text{evoting@nsdl.com}}.$ 

prior to the Meeting or through e-voting facility made available during the meeting.

up to the date of the Meeting.

E-voting End Date and Time Monday, February 17, 2025 at 05:00 p.m. (IST)

Tuesday, February 11, 2025

Saturday, February 15, 2025, at 09:00 a.m. (IST)

applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act")

Mumbai 400098, Maharashtra, India.

CST Road, Kalina, Vidyanagari

Mumbai 400098, Maharashtra, India

CST Road, Kalina, Santacruz (East)

Mumbai 400098, Maharashtra, India.

Allcargo ECU Limited

Allcargo Gati Limited

Sr. No. Particulars

above, for the Meeting.

www.evoting.nsdl.com.

the quorum.

investor.services@allcargologistics.com.

Secretaries, as the Scrutinizer for the Meeting.

Meeting of Equity Shareholders:

for participation in the meeting.

entitled to cast their vote again.

Date: January 16, 2025

Place: Mumbai

scheduled for holding the respective meetings.

Cut-Off Date for e-voting

E-voting Start Date and Time

In the matters of Sections 230 to 232 and other applicable provisions,

any, of the Companies Act, 2013 read with Sections 52, 66 of the

Companies Act. 2013 read with the Companies (Compromises

And

In the matter of Composite Scheme of Arrangement between Allcargo

Logistics Limited ("Allcargo" or "Transferee Company 2" or

"Demerged Company") and Allcargo Supply Chain Private Limited

("Transferor Company 1" or "ASCPL"), a wholly owned subsidiary o

the Demerged Company, Gati Express & Supply Chain Private Limited ("Transferor Company 2" or "GESCPL"), Allcargo Gati Limited

("Transferee Company 1" or "Transferor Company 3" or "Gati"

and Allcargo ECU Limited ("Resulting Company" or "AEL"), a wholly

owned subsidiary of the Demerged Company and their respective

First Applicant Company/ Demerged

Company/ Transferee Company 2

Second Applicant Company/

Third Applicant Company/

Fourth Applicant Company/

Fifth Applicant Company/ Transfered

Company 1/ Transferor Company 3

Transferor Company 2

Transferor Company 1

Resulting Company

In the matter of the Companies Act, 2013;

## **LOCKER BREAK OPEN NOTICE**

This is to inform you that the Locker holders of our branches as mentioned below (against the respective lockers) relating to the following locker accounts have failed and neglected to pay the prescribed locker rent for a long time in spite of our various notices and demands made to them. As per the Terms and conditions agreed to by the locker holder the bank will be at liberty to break open the said locker on the event of non - payment of rent. Accordingly, it is proposed to break open the said locker on April 18th, 2025 by serving the formalities and the dues to avoid action. The charges for break open would be borne by the renters and the bank reserves the right to take legal action for recovery of the same along with rent arrears/other charges etc.

No.	Locker No	Due from	Name and Address	Branch
1	98	April 1 <sup>st</sup> , 2021	Ms. SURAIYA HAMID SHAIKH Address- Gulve Wada Flat No 5 Tilak Road Veekshaiv, Panvel, Dist- Raigad, Maharashtra.	189
	:e : 17/01/2i ce: Alibaug		e. Pen, Dist- Raigad Authorized S	Sd/- signatory

## **RECOVERY OFFICER**

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, Rule 107 ATTACHED TO SANGLI VAIBHAV CO. OP. CR. SO. LTD -143, Khetar Chembars, Ground floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001 Phon No. 022-22694996/97 I Email - sanglivaibhav@gmail.com

## FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107) POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the recovery officer of the MR. B. K. HONYALKAR under the Maharashtra Co-operative Societies Rules. 1961 issue a demand notice date 03.08.2023 calling upon the judgment debtor. MR. DAYARAM LALATAPRASAD CHAUBE to amount mentioned in the notice being Rs. 2,79,955/- in words (Rs. TWO LAKH SEVENTY NINE THOUSAND NINE HUNDRED FIFTY FIVE ONLY) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 14.10.2024 And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules. 1961 on this 09th Day of NOVEMBER of the year 2024.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the SANGLI VAIBHAY CO-OP.CREDIT SOC. LTD. MUMBAI an amount Rs. 2,79,955/- in words (Rs. TWO LAKH SEVENTY NINE THOUSAND NINE HUNDRED FIFTY FIVE ONLY) and

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** RESIDENTIAL PREMISES - SHIVSAI COMPOUND, AMBIKA NAGAR. **ROAD NO. 16, WAGLE ESTATE, THANE WEST 400604** CONSUMER NO.000011171338 (ARIA-300 sq ft)

## Mr. B. K. HONYALKAR

Recovery Officer, under Maharashtra Co-operative Societies Act, 1960, Rules 196, under Rule 107 [11(d-1)], attached to Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited, Mumbai, having its registered office at, 143, Khetan Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai, Maharshtra, Pin Code 400001,

Phone No.022-22694996/97

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)

**Competent Authority,** 

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.

Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats
(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 205 of 2024

Andheri Saraswati Co-op.Hsg. Society Ltd. Guru Govind ji Marg, Andheri Ghatkopar Link Road, Behind Divine Child High School, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai- 400 059. ... Applicant. Versus 1) Dindoshila Estates Developers Pvt. Ltd. Office at Construction House A. 24th Road, Khar (West), Mumbai- 400 052 2) M/s.Ivory Enterprises Office at Construction Louse A. 24th Road, Khar (West), Mumbai- 400 052 3) Mrs. Laxmi Pratap Lala (Owner) CTS No.55, Guru Govind ji Marg, Andheri Ghatkopar Link Road, Behind Divine Child High School, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059 4) Mr. Keshav T Tejwani (Owner) CTS

No.54, Guru Govind ji Marg, Andheri Ghatkopar Link Road, Behind Divine Child High School, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059 5) Mr. Rajhunath Eknath Tivate (Owners) a) Mr. Anil Rajhunath Tivate b) Mr. Sunil Rajhunath Tivate c) Mr. Nandkishor Rajhunath

**Tivate** CTS No.56, Guru Govind ji Marg. Andheri Ghatkopar Link Road, Behind Divine Child High School, J.B. Nagar, Andheri (East). Mumbai - 400 059. ....**Opponents** and those, whose

interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Claimed Area

Unilateral deemed Conveyance of land admeasuring 1795.10 sq.mtrs., as per approved plan no. No. CE/851/BS/WS/AK of 1982 on dated 07/10/1982 in Mumbai Suburban District.

As specifically sat out in (the property Registration card) the copy of the Agreement for Sale/allotment made on dated 24<sup>th</sup> November 1984, along with building situated at Guru Hargovind ji Marg, Andheri Gharkopar Link Road, Behind Divine child High School, J.B.

Nagar, Andheri (East), Mumbai- 400 059 of Building Andheri Saraswati Chs Limited bearing Survey No.65A, Hissa No.4 (Part), 5 (Part), and 6 CTS No.54, 55 (Part), and 56 (Part) in

Seal

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/123/2025

Date: 09/11/2024 Place: Thane





NOTICE is hereby given to the general public that M/s. S K Logistics Private Limited are in negotiations with Our Clients for the sale of the undermentioned Property, free from any encumbrance, lien, claim, right or any other interest of whatsoever nature of anyone over the same.

nature of anyone over the same.

If any person, including Financial Institution, Company or Authority have or claim to have any demand, share, right, title, charge, encumbrance, interest or entitlement of whatsoever nature over the said property or any part thereof, they should make known the same in writing with perseaver. he same in writing with necessar supporting evidence of his/her clair o the undersigned at their Office address mentioned hereinbelow within 14 days from the date of publication of 14 days from the date of publication of his notice. In the event that objections are not received within 14 (Fourteen) days or if the objections raised are not sufficiently substantiated, the transaction shall be completed without reference to any such claim, right, interest, charge, encumbrance or any other right or entitlement of whatsoever nature of any one.

DESCRIPTION OF THE PROPERTY ndustrial Gala No. 9, admeasuring about 765 Square Feet Built-up Area on the Ground Floor in the Buildin on the Ground Floor in the Building Known as "Vighneshwar Industrial Estate", standing on Survey No. 49. Hissa No. 1, Plot No. 3 situated at Village Bilalpada, Gorai Pada, Vasai (East), Taluka Vasai, District Palghai within the limits of Vasai Virai Shahar Mahanagarpalika.

Dated this 17th day of January, 2025 Dated this **17th** day of **January, 2025** Adv VIbin Nair Partner, M/s. Orizon Legal Office no. 19, Building B, Wadhan Industrial Estate, Gauraipada Sector 2, Vasai East, District Palghar 401208 Adv Vibin Nair

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the general public that M/s. S K Logistics Private Limited are in negotiations with Our Clients for the sale of the undermentioned Property, free from any encumbrance, lien, claim, right or any other interest of whatsoever nature of anyone over the same.

any other interest or whatsoever nature of anyone over the same.

If any person, including Financial Institution, Company or Authority have or claim to have any demand, share, right, title, charge, encumbrance, interest or entitlement of whatsoever nature over the said property or any part thereof, they should make known the same in writing with necessary supporting evidence of his/her claim to the undersigned at their Office address mentioned hereinbelow within 14 days from the date of publication of this notice. In the event that objections are not received within 14 (Fourteen) days or if the objections raised are not sufficiently substantiated, the transaction shall be completed without reference to any such claim, right, interest, charge, encumbrance or any other right or entitlement of whatsoever nature of any one.

DESCRIPTION OF THE PROPERTY Industrial Gala No. 10, admeasuring

DESCRIPTION OF THE PROPERTY Industrial Gala No. 10, admeasuring about 124 Square Meter Built-up Area on the Ground Floor in the Building Known as "Vighneshwar Industrial Estate", standing on Survey No. 49, Hissa No. 1, Plot No. 3 situated at Village Bilalpada, Gorai Pada, Vasai (East), Taluka Vasai, District Palghar within the limits of Vasai Virar Shahar Mahanagarpalika. Dated this 17th day of January, 2025

Adv Vibin Nair Partner, M/s. Orizon Legal Office no. 19, Building B, Wadhan Industrial Estate, Gauraipada Sector 2, Vasai East, District Palghar 401208

Date: - 14/01/2025

## कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, राँची

अल्पकालीन ई-निविदा आमंत्रण सचना

ई— निविदा सूचना संख्या – RDD/SD/RANCHI/11/2024-25 Re-tender (2<sup>nd</sup> Call) P.R. No. 333716 Rural Development (24-25)

1.काय	का विस्तृत विवरणाः				
क्र०सं	<del></del>	प्राक्कलित राशि	अग्रधन की	परिमाण विपत्र	कार्य पूर्ण करने की
0	कार्य का नाम	(लाख में)	राशि	का मूल्य	अवधि
1	राँची जिला के तमाड़ विधानसभा अंतर्गत बुण्डू प्रखंड के रेलाडीह पंचायत अंतर्गत ग्राम रेलाडीह से उप बेड़ा दुंगरी टोला के बीच रायसा नदी पर बुरू घाट में पुलिया निर्माण।	494.383	9,89,000	10,000	18 माह

- 2.वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि 20.01.2025
- 3.ई—निविदा प्राप्ति की तिथि एवं समय दिनांक 21.01.2025 से दिनांक 27.01.2025 को अपराहन 5:00 बजे तक 4 ई—निविदा खोलने का स्थान — कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमण्डल राँची।
- 5.ई—निविदा खोलने की तिथि एवं समय 29.01.2025 अपराहृन 2:00 बजे
- 6.ई—निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता :— कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, राँची।
- 7.ई—निविदा प्रकोष्ठ का दूरभाष सं० 7903003903
- 8.परिमाण विपत्र की राशि घट-बढ़ सकती है तदनुसार अग्रधन की राशि देय होगी।
- 9.निविदा शल्क एवं अग्रधन की राशि केवल Online Mode द्वारा स्वीकार्य होगी। 10.निवित्र शुल्क एवं अग्रधन की राशि का ई—मुगतान जिस खाता से किया जायेगा, उसी खाते में अग्रधन की राशि वापस होगी अगर खाता को बंद कर दिया जाता हैं, तो उसकी सारी जवाबदेही आपकी होगी।
- विस्तृत जानकारी के लिये वेबसाईट www.jharkhandtenders.gov.in एवं कार्यालय की सूचना पट्ट पर देखा जा सकता कार्यपालक अभियंता

PR 344389 (Rural Development)24-25\*D

ग्रामीण विकास विशेष प्रमंडल,राँची

## कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, खूँटी

## अति अल्पकालीन ई-पुनर्निविदा आमंत्रण सूचना संख्या-RDD/SD/KHUNTI/03/2024-25

(2nd Call)

PR. No.-334627 (Rural Development)24-25(D) कार्य की विस्तत विवरणी

क्र०	कार्य का नाम	प्राक्कलित राशि	अग्रधन की	परिमाण विपत्र	कार्य पूर्ण करने
सं०			राशि	का मूल्य	की अवधि
1	खूँटी जिला के मुरहू प्रखण्ड अन्तर्गत	3,31,07,400 / -	6,62,200 / -	10,000 / -	18 माह
	घाघरा से हेसेल जाने वाले पथ में				
	करंजुवी के पास बनई नदी में				
	उच्चस्तरीय पुल निर्माण।				
2	खूँटी जिला के कर्रा प्रखण्ड अन्तर्गत	2,58,75,900 / -	5,17,600/-	10,000 / -	18 माह
	पंचायत जुरदाग में तेतरटोली नाला पर				
	पुल निर्माण।				

- 2 वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि 17.01.2025
- 3.ई—निवेदा प्राप्ति की तिथि एवं समय—दिनांक 18.01.2025 से दिनांक 25.01.2025 को अपराहन 5:00 बजे तक 4.ई—निविदा खोलने का स्थान — कार्यपालक अभियंता का कार्यालय, ग्रामीण विकास विशेष प्रमण्डल, खूँटी
- 5.ई-निविदा खोलने की तिथि एवं समय -27.01.2025 अपराहृन 5:00 बजे
- 6.ई—निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता :- कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल
- 7.ई—निविदा प्रकोष्ठ का दुरभाष सं० 6201188328 (संबंधित कार्यपालक अभियंता का दुरभाष नम्बर)
- 3.परिमाण विपत्र की राशि घट—बढ़ सकती है तद्नुसार अग्रधन की राशि देय होगी।
- 9.निविदा शुल्क एवं अग्रधन की राशि केवल **Online Mode** द्वारा स्वीकार्य होगी।
- 10. निविदा शुल्क एवं अग्रधन की राशि का ई–भुगतान जिस खाता से किया जायेगा, उसी खाते में अग्रधन की राशि वापस होगी। अगर खाता को बंद कर दिया जाता है तो उसकी सारी जवाबदेही आपकी होगी।

विस्तृत जानकारी के लिये वेबसाईट www.jharkhandtenders.gov.in एवं कार्यालय की सूचना पट्ट पर देखा जा सकता है। कार्यपालक अभियंता

PR 344382 Rural Development(24-25)#D

ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, खूँटी

(Rs in lakhs except EPS)

## CHPID

### **Cupid Breweries and Distilleries Limited** (formerly known as Cupid Trades & Finance Limited)

Regd. Off.: Ground floor, Block No.2, Parekh Nagar, Opposite Satabdi Hospital, Kandivali (W), Mumbai-400067.
D: infosec@cupidalcobev.com/infosec@cupidtrades.com, website: www.cupidalcobev.com and www.cupidtrades.com,
CIN:L11010MH1985PLC036665

EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024.

_	(*** *** ******************************						
Sr.				Stand	lalone		
No			Quarter Ended	1	Nine months ended		Year Ended
		Dec 31, 2024	Sept 30, 2024	Dec 31, 2023	Dec 31, 2024	Dec 31, 2023	March 31, 2024
			(Unaudited)		(Unau	dited)	(Audited)
1	Total income from operations	25.88	9.34		45.55		-
	Other Income	30.80	-	-	30.80	5.63	96.55
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,		(00 ==)	10.00		(0.4.00)	(0.05)
_	and Exceptional and/or Extraordinary items)	20.21	(26.57)	(8.23)	(5.67)	(21.28)	(8.65)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	20.21	(26.57)	(8.23)	(5.67)	(21.28)	(8.65)
4	Net Profit/(Loss) for the period after tax	20.21	(20.57)	(0.23)	(5.07)	(21.20)	(6.03)
Ι'	(after Exceptional and/or Extraordinary items)	20.21	(26.57)	(8.23)	(5.67)	(21.28)	(8.88)
5	Total Comprehensive income for the period		(==:::/	(0.20)	(0.0.)	(21120)	(0.00)
	(Comprising Profit/Loss for the period after tax)						
	and other Comprehensive income (after tax)	20.21	(26.57)	(8.23)	(5.67)	(21.28)	(8.88)
6	Equity Share Capital	96	96	96	96	96	96
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown						(016.00)
8	in the Audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (Rs.10/- each)	-	-	-	-	-	(216.03)
0	(for continuing and discontinued operations) -						
	Basic	2.11	-2.77	-0.86	-0.59	-2.22	(0.93)
	Diluted	2.11	-2.77	-0.86	-0.59	-2.22	(0.93)
	-1						(====/

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 15th January, 2025.

The figure of previous period/year have been re-grouped /re-arranged and /or recast wherever found necessary

The figure of provious periodyear have been re-grouped /fe-arranged and /or fecast wherever found necessary. Company has only one segment and hence no separate segment result has been given. The aforesaid Financial Result are being disseminated on the website of the Company. The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS') notified under section 133 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 from 1st April, 2019
This statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

For Cupid Breweries and Distilleries Limited
(Formerly Known as Cupid Trades and Finance Limited)
Sd/Mr. Erramilli Venakatachalam Prasad
Chairman Cum Managing Director
(DIN: 08171117)

Date: 15/01/2025 Place: Mumbai

(3)Details of (4)Demand Notice

Owner of the property: Shri. Dagdu Bhaidas Patil) [CERSAI Asset ID: 200084523881]

Date 8/10/2024

Registered Mortgage of All those pieces and parcel of Land & Building situated at S. No 193, Plot No 34, At Post Lonkheda Taluka Shahada, District Nandurbar 425409. (Admeasuring: Plot Area- 78.00 Sq Mt)., The Property is

bounded as: -East: Plot No 33. West: Road. North: Road

(3)Details of (4) Demand Notice

Karansing Amrutsing Jamadar), [CERSAI Asset Id: 200085385571])

Mortgage



अंचल कार्यालय जलगांव/Zonal office Jalgaon प्लॉट नं. 264 टीपीएस III, सागरपार्क जवळ, जळगाव 425001. Plot No. 264 TPS III Near Sagar Park, Jalgaon 425 001. टेलीफोन-TELE- 0257-222 5030 ई-मेल : cmmarc \_jag@mahabank.co.in

स्वच्छ (भारत एक कदम स्वच्छता की ओर 'स्वच्छता अभियान की सफलता हेतु हम प्रतिबद्ध है

(5)Possession

(5) Possession

Date 10/01/2025

**Authorized Officer** 

Bank of Maharashtra

(1) Name of Borrower /

Borrowers -

Guarantors -

(MH) 425409

Mr. Karansing Amrutsing Jamadar

Co-Borrowers -Mrs. Sulochna Karansing Jamadar,

Both R/o At Post Lonkheda

Mr. Subhash Ananda Warude

R/o plot No 29, Ramdeobaba Nagar, Shahada, District Nandurbar

Mr. Rajesh Dadabhai Giras R/o Varad Taluka Shahada, District

Place: Shahada. Nandurbar

Tal- Shahada, District Nandurbar (MH) 425409

Nandurbar (MH) 425409

Date: 10/01/2025

**Possession Notice** WHEREAS, The undersigned being the Authorised Officer of the Bank Of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice on dated prescribed in column no.4 calling upon the concentered Borrower(s) and Guranantors (s) Fully described in column no.1 to repay the amount mentioned in the notice with further interest. Incidental expenses and cost (which is described in column no. (2) within 60 days from the date of receipt of the said Notice. The following borrower(s) /Guarantor (s) having failed to repay the amount Notice is hereby given to the under notice Borrower(s) /Guarantor (s) and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below (in column no. 3) in exercise of power conferred on him under section 13(4) of the said Act with rule 8 of the said rules, on the dated mentioned in column no. 5 below.

The borrower (s)/ guarantor (s) in particular (s) and the public in general, is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of **Bank of Maharashtra** for an amount given in column no. 2 and further interest, incidental expenses and cost.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. **Details of Mortgage Property** 

(2)Dues Outstanding

21.08.2024 + penal Inter and Other charges

Total Dues

Rs. 9.59.037.80/- +

Unapplied Interest @9.40% p.a with

monthlyinterest w.e.f.

09.10.2024 +

penal Interest

and Other charges

(टिप: स्वैर भाषांतर. तफावत पडल्यास मळ इंग्रजी ग्राह्म)

Guarantors Date 03/09/2024 Date 10/01/2025 Mortgage Borrowers -Registered Mortgage of All those pieces and parcel of land and building of residential property bearing Plot No 24A having S. No. 31/2/2 situated at Mhasawad Shivar, Total Dues Mr. Bhagwan Ramdas Sawale Rs.16,47,635.71 /- + Co-Borrower -Mrs. Dipali Bhagwan Sawale Unapplied Interest @ Tehsil Shahada, Dist Nandurbar- 425409, [Total Area Adm. 120 Sq. Mtr. East: Gat No.31/2/1, West: 9-meter Road . North: Plot No.23 B, South: Plot No.24 B 9.60% p.a with monthly nterest w.e.f. 21.02.2024 Mr. Kailas Namdeo R/o Vill/Po- Mhasawad, Tal-Shahada, Dist.-Nandurbar(MH)425432 + penal Interest and Name of the Owner: Mr. Bhagwan Ramdas Sawale) Other charges Borrowers -Shri. Prahlad Dagdu Patil Total Dues Rs. 16,38,335/- + (3)Details of (4) Demand Notice Mortgage Date 21/08/2024 (5) Possession Date 21/08/2024 Date 10/01/2025 Co-Borrowers -Shri. Dagdu Bhaidas Patil Registered Mortgage of All those pieces and parcel of esidential property bearing GPH No. 320 CTS No 386 At Po Kahatul Tal. Shahada Dist. Nandurbar (MH)-425409. (For Hsg Facility No 1) & 9.65% p.a. Guarantors · (For Hsg Facility No 2) Shri. Avinash Dharamdas Patil & The Property is bounded as: East: Road, West: Road, North: C.S NO. 385, South: C.S No.387 Shri. Tila Garabad Patil R/o At post Kahatul Tal Shahada Dist Nandurbar(MH)-425409 monthly rest and for wit, monthly interest w.e.f.

or send a request at evoting@nsdl.com or contact Ms Pallavi Mhatre / Mr Amit Vishal a evoting@nsdl.com he detailed instructions for attending the meetings through VC/OAVM and casting of votes (through remote e-voting prior to the meeting, e-voting during the Meeting as applicable) has been mentione

n the notice of the Meeting. The results of the voting of the Meeting will be announced and the same would be displayed o

the Website of the Company: www.gati.com, Stock Exchanges (BSE Limited: www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited: <a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a>) and National Securities Depository Limited ("**NSDL**") e-voting facility provider: <u>www.evoting.nsdl.com</u> within 2 (two) working days from conclusion of the Meeting (i.e. on or before February 20, 2025), upon receipt of the For Allcargo Gati Limited

(Formerly known as "Gati Limited"

Hetal Madhukant Gandh Non-Executive Independent Director Chairperson appointed by the NCLT for the Meeting

DIN: 00106895

## DR RAMAKANTA PATRA IS THE NEW PRESIDENT OF ASSOCIATION **OF INDIAN MANAGEMENT SCHOOLS**

**Business Standard** 

Description of the Property, :-

Mumbai Suburban District, in favour of the Applicant.

The hearing is fixed on 27/01/2025 at 3.00 p.m.

(Association of Indian Management Schools) Dr Patra has more than 12 years' experience in different industries, and more than 28 years in academics including 14 years at National Institute of Technology(NIT), Bhopal. Dr Patra has conducted a good number of FDPs', MDPs', EDP's, Case writing workshops, Short-Term Training Corporate Programmes for academicians. He is also associated with several professional bodies like NIPM, NHRD, AIMS, AIMA etc. Dr Patra has been awarded Ph.D. in the year 2000, on the topic "Human Resource Accounting at BHEL, Bhopal", which was recognised by Indian Council of Social Science and Research, Ministry of Human Resource Development, Government of India as the best work and received grant-in-aid for its publication. Dr

Patra has a good number of research papers

(66) to his credit published in referred

and 2 are under publication. He had served Bharatiya Vidya Bhavan Institute of Management Science, Kolkata for 10 years as Principal.

 $\sim$   $_{\rm BS}$  Promotions



## Dr Ramakanta Patra, the Dean, Business national (55) and international journals, and

Sd/-

(Rajendra Veer)

District Deputy Registrar,

Co-operative Societies,

Mumbai City (3) Competent Authority,

U/s 5A of the MOFA, 1963.

Administration of Supreme Knowledge attended a number of national/international Foundation, Mankundu, West Bengal is seminars/conferences. Dr Patra has also elected as the President of AIMS published six books in Management area

# कोपरखैरणे विभाग कार्यालयात अचानक भेट देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली कामकाज पाहणी

नवी मुंबई, दि. १६ (वार्ताहर) : नवी मुंबई नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित सर्व कामे सुलभ व सोप्या पध्दतीने विनासायास व्हावीत याकडे आयुक्त डॉ.कैलास शिंदे विशेष लक्ष देत असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामकाजाला गती देण्यावर भर दिला जात आहे.यामध्ये 'शून्य प्रलंबितता' अर्थात 'झिरो पेन्डसी' हे सूत्र प्रमाण मानून त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.या अनुषंगाने प्रत्येक विभागामध्ये उपलब्ध असलेल्या नस्ती, कागदपत्रे यांचे डिजीटलायझेशन करण्याचे स्चित करण्यात आले असून कार्यालयांतील उपलब्ध पुनर्विलोकन करणे तसेच शासकीय नियमानुसार अ, ब, क, ड कागदपत्रे स्वरूपात वर्गीकरण करणे याबाबत मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या

त्यासोबतच विहित कालावधीनंतर नष्ट करावयाची कागदपत्रे यांचे निर्लेखन करून ते नियमानुसार नष्ट करण्याची कार्यवाही करावी तसेच जतन करून



व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले

आहेत. नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित करभरणा करणे अथवा इतर कामे

सहजपणे व विहित वेळेत व्हावीत यादुष्टीने

प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क

रहावे असे सूचित करीत अधिका-यांनी

नागरिकांना कार्यालयात भेटीची वेळ

निश्चित करावी, ती ठळकपणे प्रदर्शित

करावी व त्या वेळेत नागरिकांना भेटून

त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तत्पर

कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी निर्देश

दिले. नागरिकांना विविध लोकसेवा

परविणारी सर्व विभाग कार्यालयांतील

नागरी सविधा केंद्रे तत्पर असावीत.

स्वतंत्ररित्या जतन करण्यासाठी मध्यवर्ती अभिलेख कक्षात पाठविण्याची कार्यवाही घेण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे. कार्यालयांत अंतर्गत स्वच्छता करण्याची विशेष मोहीम हाती घ्यावी. त्यासोबतच जुन्या फर्निचरची योग्य रितीने विल्हेवाट लावावी असे सूचित करतानाच कार्यालय परिसराचीही स्वच्छता करावी व नीटनेटकेपणावर भर द्यावा तसेच अभ्यागत कक्षाच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची काळजी घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले कार्यालयांमध्ये कर्मचारी व नागरिकांसाठी स्वच्छ व शध्द पिण्याची

पोलिस स्टेशन येथे भा. न्या. सं. (B. N.S)

(५),३०३(२) व ३२६(c) अन्वये गुन्हा

कार्यक्षेत्रातील मौजे नारपोली, गोल्डन हॉटेल,

जयराम टावरे मार्ग, दुध बावडी नाका, भिवंडी

येथे पाहणी केली असता श्री. आतिक खान यांनी

मनपाची कोणतीही पूर्व परवागनी न घेता

महानगरपालिकेचा रस्ता खोदून मनपाचा जल

वाहिनीला छिद्र पाडून सर्विस सेंटर करिता

(व्यापारी) \*" व्यासाचे एक नळ कनेक्शन

अनिधकृत घेतले असल्याचे असल्याने त्यांचेवर

निजामपूर पोलिस स्टेशन येथे भा. न्या. सं. (B

N.S) २०२३ चे कलम ३२४(४), ३२४

(५),३०३ (२) व ३२६ (c) अन्वये गुन्हा

यांचे आदेशान्वये मा. कार्यकारी अभियंता श्री

संदीप पटणावर, पाणी पुरवठा विभाग यांचे

मार्गदर्शनाखाली, मा. उप अभियंता श्री सर्फराज

अंसारी यांचे अधिपत्याखाली श्री विराज विराज

भोईर (पथक प्रमुख), नफीस मोमीन (सहा.

पथक प्रमुख) यांचे मार्फत करण्यात आली.

सदरची कारवाई मा. प्रशासक तथा आयुक्त

तर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

३२४(४),३२४

कलम

चे

दाखल करण्यात आला.

दाखल करण्यात आला.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिके तर्फे

अनिधकृतपणे नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाई

ફેલ્ટાલર

भिवंडी, दि. १६ (वार्ताहर) : भिवंडी

निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील

मौजे- नारपोली, हसन मेहता बिल्डिंग समोर,

समरू बाग, जूना गौरीपाडा, भिवंडी येथे पाहणी

केली असता त्याठिकाणी मालक श्री. अब्दुल

कलाम शाह (उर्फ बबलू, विकासक), श्री.

तबरेज शेख (विकासक) व श्री मोह. सैफ

आझाद खान (प्लंबर) यांनी मनपाची कोणतीही

रीतसर परवानगी न घेता मनपाचा रस्ता खोदून

\*" व्यासाचे ११ नळ कनेक्शन अनधिकृतपणे

घेतले असल्याचेअसल्याने त्यांचेवर भोईवाडा

कुमशेत येथील रहिवासी आहे.

कल्याण, डोंबिवली रेल्वे

स्थानकात प्रवाशांचे मोबाईल

चोरणारा जुन्नरचा इसम अटकेत कल्याण, दि. १६ (वार्ताहर) : कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या एका इसमाला कल्याण रेल्वे गन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याने सहा प्रवाशांचे मोबाईल चोरले आहेत. त्याच्याकडून एक लाख ४७ हजार रुपये किमतीचे चार महागडे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. संबंधित इसम पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील

प्रताप राजेंद्र डोके (३४) असे अटक करण्यात आलेल्या

इसमाचे नाव आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात मागील

काही महिन्यांपासून प्रवाशांच्या हातामधून, पिशवीतून मोबाईल

चोरण्याचे प्रकार वाढले होते. सकाळच्या वेळेत प्रवासी लोकल

पकडण्यासाठी घाईत असतात. काही जण मोबाईलवर बोलत फलाटावरून जात असतात. काही प्रवासी मेल, एक्सप्रेसने लांबचा

प्रवास करून कल्याण रेल्वे स्थानकात उतरले की जवळील

सामानाच्या पिशव्या घेऊन रेल्वे स्थानकाबाहेर पडत असताना

त्यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळून जाणे, असे प्रकार

कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात वाढले होते. संध्याकाळच्या

वेळेत नागरिक कामावरून घरी परतले की रिक्षा वाहनतळावर

जात असताना काही जण मोबाईलवर बोलत असतात या संधीचा गैरफायदा घेत त्यांच्या हातामधील मोबाईल हिसकावन पळन

जाण्याचे प्रकार वाढले होते. या मोबाईल चोरीच्या वाढत्या तक्रारी

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. मोबाईल

चोरीच्या या वाढत्या घटनांचा विचार करून लोहमार्ग पोलीस

आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पोलीस पथकाला फलाटावर येऊन

मोबाईल चोऱ्या करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे

आदेश दिले होते. कल्याण गन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

विजय खेडकर यांनी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातील सर्व

सीसीटीव्ही कॅमेरे बारकाईने तपासून संबंधित चोरट्यांचा शोध सुरू

केला होता. कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांची गस्त चाल

जमिन मिळकत.

जाहीर नोटीस

सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने कळविण्यात

येते की गांव : मालोंडे, ता वसई, जिल्हा : पालघ

हयांचे अधिकार क्षेत्रातील खालीलपुमाणे मिळकत ) सदनिका क . अ /४०१, चौथा मजला, क्षेत्र ३६०

चौ . फट बांधीव + तेरेस क्षेत्र १०६ चौ .फट

इमारतीचे नाव "अत्तरवाला अपार्टमेंट" सदर

इमारत हि जमिन ज्याचे सिटी सर्वे क. १०८७, १०८८, १०८९ हयावर बाधण्यात आली आहे ही

सदर मिळकत कौसर मोहम्मद आसिफ मेमन हयांच्या

मालकीची व कब्जेवहिवाटीची आहे . कौसर मोहम्मव

आसिफ मेमन ह्यांनी सदर मिळकत विकण्याचा

व्यवहार आमचे अशिल सानिया जावेद मेमन व जावेत

ईसा मेमन हयांच्या बरेबर केला आहे . तरी ही कुणाही

इसमांचा वारस दान, वक्षीस, करार, फरोक्त

वापरवहिवाट, कब्जा, भाडेपटटा व कुळ आदी वा

अन्य प्रकारचा हक्क वा हितसंबंध असल्यास त्यांर्न

त्यांची लेखी हरकत ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून

चौदा दिवसांचे आत निम्नस्वाक्षरीकारांच्या सदनिका

क .२०२.परमशांती अपार्ट, झेंडाबाजार वसई रोड (प), ता ः वसर्ड, जि ः पालघर या पत्यांवर

कळवावी अन्यथा कोणाचीही कोणत्याही प्रकारची

हरकत नाही असे समजून आमचे अशील पूढील

श्री इंद्रजीत यादव

व्यवहार पूर्ण करतील .

दिनांक ३ १७ . ०१ . २०२५

असताना फलाटावर एक

घुटमळत

पोलिसांना

पोलिसांनी

इसमाला

केले. त्या

त्याचे नाव

असल्याचे

सांगितले.

चोरला

निष्पन्न झाले.

पाळत ठेवली.

फलाटावर काय काम

आहे. आपणास कोठे

जायचे आहे, असे प्रश्न

त्याने प्रताप डोके नाव

त्याला ताब्यात घेऊन

कसून चौकशी सुरू

केली. प्रताप डोके याने

कल्याण रेल्वे स्थानकात

एका प्रवाशाचा मोबाईल

बराच उशीर

असल्याचे

दिसले.

वेशातील

त्याच्यावर

पोलिसांनी

इसमाला

विचारले

पोलिसांना

पोलिसांनी

असल्याचे

नागरिकांशी सौजन्याने वागावे असे सूचित करीत नागरिकांना महापालिकेची वेबसाईट NMMC ॲपव्दारे मोबाईलच्या एका क्लिकवर करभरणा एखाद्या समस्येविषयी ग्रिव्हेन्स रिड्रेसल सिस्टीमव्दारे तक्रार दाखल करण्यापर्यंत सर्व सुविधा घरबसल्या उपलब्ध आहेत याची माहिती द्यावी अशा सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या श्रम, मूल्य व वेळेची

आणि सुधारणा कागदपत्रांची करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

त्याठिकाणी असलेल्या कर्मचा-यांनी

बचत करण्यासाठी महानगरपालिका विविध ऑनलाईन सुविधा देऊन तत्पर आहे अशा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण करणारे काम करा असे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत. त्या अनुषंगाने कौपरखैरणे विभाग कार्यालयाला अचानक भेट देत आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली व कार्यालयातील अंतर्गत व बाह्य परिसराची कार्यालयातील अभिलेखाचे नियमानुसार वर्गीकरण आणि नस्ती, शासकीय सहा गठ्ठे पध्दतीने रचना

# **सिड्को**

## बोली मागविणारी सूचना

द्रोणागिरी कार्यालय उळवे -२ कार्यालय यांच्या रेकॉईसच्या स्टोरेजकरिता उळवे येथे क्षेत्रिय विभागीय कार्यालयाकरिता फायर रिटार्डिंग ऑप्टीमायझर अर्थात फाईल कॉम्पॅक्टर्सची तरतूद, पुरवठा व प्रतिष्ठापन.

सिडको महाराष्ट्र लिमिटेड हे खालील निर्देशित कामांकरिता कोणत्याही सरकारी संघटना वा खाजगी सेक्टर्समध्ये तत्सम प्रकारचे कार्य जसे की मेकॅनिकली ऑपरेटेड स्टोरेज कॉम्पॅक्टर्स अर्थात फाईल कॉम्पॅक्टर्स यांची तरतूद, पुरवठा व प्रतिष्ठापन केलेल्या कार्य पूर्तता आधारावर अनिवार्य पात्रता अर्हतांची पूर्तता असलेल्यांकडून ओरिजीनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (ओईएम) कडून ई-निविदा प्रक्रियेच्या मार्फत ऑनलाइन नगवार दराने शतमान बोली मागवीत आहेत :

१. कामाचे विवरण : द्रोणागिरी कार्यालय उळवे -२ कार्यालय यांच्या रेकॉईसच्या स्टोरेजकरिता उळवे येथे क्षेत्रिय विभागीय कार्यालयाकरिता फायर रिटार्डिंग ऑप्टीमायझर अर्थात फाईल कॉम्पॅक्टर्सची तरतूद, पुरवठा व प्रतिष्ठापन. २. सी. ए. क्र. : 08/CIDCO/EE(Ulwe-1)/2024-25 **३. बोलीकरिता लागणारे मूल्य :** रु. २१,५२,९२०.०० (जीएसटी वगळता), ४. इस्टे : रु. २२,०००/ -, ५. कंत्राट कालावधी : ३० (तीस) दिवस (पावसाळा समाविष्ट), ६. निविदा प्रक्रिया शुल्क : रु. १,१८०.००/- (१८% जीएसटी

बोली कार्यक्रमासह बोली दस्तावेज दि. २०.०१.२०२५ रोजी सायं. ५.०१ पासून वेबसाइट <u>https://mahatenders.gov.in</u> वर उपलब्ध आहे.

> कार्यकारी अभियंता (उळवे-१)

CIN - U99999 MH 1970 SGC-014574 vww.cidco.maharashtra.gov.in

सिडको/जनसंपर्क/४०२/२०२४–२५



## E-TENDER NOTICE

Online E-Tenders with schedules filled are invited from Contractors registered with MSEDCL fo

the work	intentioned in the tender under vasar Cir	cie.			
Tender No.		Estimated Cost in Rs.	Tender fee	E.M.D	Last date of Submission
	Empanelment of Agencies for Preventive Maintenance of Substations in Vasai Division under Vasai circle of Kalyan Zone for 1 year.	Lakh	Rs. 5000 + 18 % GST	1% of tender value	27.01.25 up to 15.00 Hrs.

1. E-Tender No. SE/VC/T/PMSS/2024-25/T-31 documents are available from 16.01.2025 at our website https://etender.mahadiscom.in/eatApp/ Submit the bids online through E-Tendering on above mentioned link

Contact person: Executive Engineer, (Adm.), Vasai Circle

Mob. No. 7875760619/7875760610 E-mail: eeadmvasi@mahadiscom.in

Office of the Superintending Engineer MSEDCL (VC), 2/3 "Deepshree" Navghar (E), Vasai Dist: Palghar

## महश डेव्हलोपसे लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : उमा शिखर, १३ वा रोड, खार टेलेफोन एक्सचेंजच्या मागे, खार पश्चिम, मुंबई ४०० ०५२, भारत ई-मेल : mdplgroup@gmail.com वेबसाइट : www.maheshdevelopers.com

दूर. क्र. ०२२-२६००००३८ सीआयएन : U45200MH2008PLC186276 दि. ३१ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर

	_			र	क्कम लाखात (रु.	
अ.	विवरण		तिमाही अखोर		वर्ष अखेर	वर्ष अखोर
क्र.		39.03.7078	39.97.7073	39.03.7073		
		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
۶.	१. उत्पन्न					
	ए. कार्यचलनामधून महसूल					
	बी. अन्य उत्पन्न	२.३०	-	-	२.३	-
	सी. इन्वेंटरी मूल्यामध्ये वाढ	-३३.६६	३५.८९	४५९.२४	१०९.१६	६५६.४७
	एकूण महसूल (ए+बी+सी)	-३१.३६	३५.८९	४५९.२४	१११.४६	६५६.४७
۶.	२. खर्च					
	ए. कार्यचलन मूल्य	-५५.२९	३५.८९	४८९.१२	६३.७३	५९१.३६
	बी. साहित्यांमध्ये बदल	0.00	-	-	-	-
	सी. कर्मचारी लाभ खर्च	8.00	-	०.६०	8.80	२.००
	डी. वित्त मूल्य	२१.६०	0.02	३९.६७	२२.११	४०.१०
	ई. डीप्रेसिएशन व अमोर्टिझेशन	0.82	0.82	0.82	٥.४८	٥.४८
	एफ. अन्य खर्च	२.५८	१.५५	8.28	१८.१९	१३.७०
	एकूण खर्च (ए+बी+सी+डी+ई+एफ)	-२६.९९	३७.५८	५३४.३६	१०८.९१	६४७.६४
ъ.	३. जॉईंट वेंचर्स (निव्वळ) व अतिरिक्त बार्बीचे नफा/तोटा	-8.30	-१.६९	-७५.१२	२.५५	٤٥.১
	यांच्या शेअरपूर्व नफा (१-२)					
٧.	४. जॉईंट वेंचर्स (निव्वळ) चा नफा/तोटा भाग	-	-	- २४. ३३	-	-
ġ.	५. अतिविशेष बाबी व करपश्चात नफा (३–४)	-8.30	-१.६९	-९९.४५	२.५५	٤٥.১
ε.	६. अतिरिक्त बाबी (कर खर्चाचे निव्वळ)	-	-	-	-	-
9.	७. करपश्चात नफा (५+६)	-8.30	-१.६९	-९९.४५	२.५५	٤٠.১
۷.	८. कर खर्च					
	चालू वर्ष कर	-0.42	-0.88	-१९.५३	0.03	२.३०
	डिफर्ड टॅक्स खर्च					
9	९. कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा (७-८)	-३.८४	-१.२५	-७९.९२	२.५२	६.५४
१०.	१०. अन्य सर्वसमावेशक उत्पन्न					
	१. नफा व तोटा यामध्ये न मोडला जाणाऱ्या बाबी	0	-	४६.०४	-	-१८४.१३
	२. नफा व तोटा याकरिता पुन:निर्धारित न केलेल्या बाबींच्या					
	संबंधात आयकर					
११.	११. कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (९+१०)	-3.८४	-8.24	-१२५.९६	२.५२	-१७७.५९
१२.	समभाग भांडवल प्रदान (रु. १० प्रत्येकीचे दर्शनी मूल्य)	४१५.२०	४१५.२०	४१५.२०	४१५.२०	४१५.२०
१३.	राखीव व सरप्लस (मूल्यांकन राखीव वगळता)	-२२.०९	-१९.४९	९८.८४	-२२.०९	-२४.६१
१४.	प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस)% (रु. १० प्रत्येकी दर्शनी मूल्य)					
	ए. मूळ ईपीएस	-0.09	-o.ο <b>3</b>	-8.82	०.०६	०.१६
	बी. डायल्युटेड ईपीएस	-0.09	-o.o3	-8.97	०.०६	०.१६

. तिमाही व वर्ष अखेर ३१ मार्च. २०२४ करिता लेखापरीक्षित वित्तीय अहवाल लेखा समिती यांच्याद्वारे पन:पाहणी केली आहे व दि, १६ जानेवारी, २०२५ रोर्ज आयोजित त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळाद्वारे मंजर केले आहे कंपनीचा वित्तीय अहवाल आयएनडी एएस अनुसार तयार केला आहे.

कंपनीच्या तिमाही व वर्ष अखेर ३१ मार्च, २०२४ दरम्यान केवळ एक रिपोर्टेबल सेगमेंट नावे सिव्हील कन्स्ट्रक्शन ॲन्ड रिअल इस्टेट डेव्हलोपमेंट व त्यामुळे विविध सेगमेंट अहवाल आवश्यकता लाग् नसेल. कंपनी मे. श्रीजी लाईफ स्पेस यांच्यामध्ये ७२% रोअर्सची भागीदार आहे. सदर भागीदारी १० वा रस्ता, खार पश्चिम, मुंबई ४०० ०५२ येथील रहिवासी पुन:विकास

प्रकल्पामध्ये अंमलात आणली आहे. डब्ल्युआयपी संस्था ३१ मार्च, २०२४ रोजी रु.६५२०३३३६ आहेत. प्रकल्पाध्य अमेलात आरहा जाह. उन्यूजायना तस्त्रा २५ नाय, २०२४ राजा र.४२२०२४२४ जाहता. ईपीएस आयर्ड्या एएस ३३ समतेन पुणानंत्र केला आहे. पूर्व आकडेवारी रि-ग्रुप्ड, पुन:त्यवस्थापित व पुन:निर्धारित केली आहे ती सध्याच्या चालू कालावधीह रिता आवश्यक असेल. दि. ३१ मार्च, २०२४ अखर तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता वित्तीय अहवालू कंपनीची वेबसा<u>इट www.ma</u>beshdevelopers.com वर उपलब्ध आहे व

बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर सादर केला आहे ज्यामध्ये कंपनीचे इक्विटी शेअर्सची सूची आहे. तिमाही अछोर ३१ मार्च, २०२४ करिता आकडेवारी व उर्वरित आकडेवारी दि. ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत तारखेनुसार आकडेवारी अलेखापरीक्षित प्रसिद्ध वर्ष संपर्ण विनीय वर्ष संबंधात उर्वरित अ कडेवारी आहे.

दिनांक : १६.०१.२०२५

महेश रतिलाल सपारिया (व्यवस्थापकीय संचालक) डीआयएन : ००४१४१०४

DGIPR/2024-2025/5717

जाहीर सूचना

सचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, माझे अशील **श्री. हार्दिक विजय शाह** यांनी त्यांचे ५०% अविभाजीत हक्क फ्लॅट क्र. १३०२ मोजमापित ६३.६६ चौ. मीटर रेरा चटर्ड क्षेत्रफळ समतुल्य ६८५ चौ. फूट रेरा चटई क्षेत्रफळ, १३ वा मजला, बिल्डींग क्र. <mark>२, श्रीजी पॅराडाईज को</mark>-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, ऑफ विलेज मालाड उत्तर, खाजुरिया टॅंक रोड, मिलाप सिनेमा समोर, एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ०६७ येथील मालमत्ता त्यांचे वडील **दिवंग**र श्री. विजय जयंतीलाल शाह यांच्या नावावरून स्वत:च्या नावे हस्तांतरणाकरिता अर्ज केला आहे कारण त्यांचा मृत्यू दि. २४.०९.२०२३ रोजी झाला

सर्व व्यक्तींना वरील निर्देशित मालमत्तेच्या संबंधात कोणतेही दावे, हक, अधिकार व/वा हितसंबंध असल्यास वा मागण्या असल्यास तसेच वरील निर्देशित मालमत्ता तसेच वारसा, विक्री, गहाण प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट, देखभाल माडेकरार, जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना त्यांचा पत्ता दुकान क्र. १४, आकृती अपार्टमेंट मथुरदास रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथे सुचित करणे आवश्यक आहे व तसेन वरील निर्देशित सोसायटीस सदर तारखेपासून १ दिवसांच्या आत सचित करावे अन्यथा जर काही दावे असल्यास ते अधित्यागीत व/वा परित्यागीत

अर्ज केला आहे.

अ.

सही/-(श्रीम. राशिदा वाय. लक्ष्मीधर) <sub>२०२५</sub> वकील दि. १७.०१.२०२५

महाराष्ट्र शासन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, समग्र शिक्षा, मुंबई

ई-निविदा सुचना क्र ०६ सन २०२४-२५

**कामाचे नावः**- समग्र शिक्षा, स्टार्स व पीएमश्री योजनेंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांकरीता मंजूर असलेल्या Library Room, Computer Room, Science Lab, Phy./Chem./Bio. Lab व Art Craft Room कामाची ई-निविदा प्रकाशित करण्याबाबत.

राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा, मुंबई हे उपरोक्त इमारत बांधकामाकरिता Online निविदा मागवित आहेत.

, , , , , ,	rad Q into an art in art to original radiation and one of
निविदा प्रसिद्धी	१७/०१/२०२५ रोजी सकाळी १०:०० पासून
निविदा विक्री व स्विकारण्याचा कालावधी	१७/०१/२०२५ रोजी सकाळी १०:०० पासून ते ०६/०२/२०२५
	रोजी सायंकाळी १७:०० पर्यंत
निविदापूर्व बैठक	२३/०१/२०२५ रोजी दुपारी १५.०० वाजता
तांत्रिक प्रस्ताव (Hard Copy) कार्यालयास जमा	०६/०२/२०२५ रोजी सायंकाळी १७:०० पासून ते १०/०२/२०२५
करण्याचा कालावधी (Offline).	रोजी सायंकाळी १७:०० पर्यंत
निविदा उघडण्याचा कालावधी	१०/०२/२०२५ रोजी सायंकाळी १७:३० वाजता (शक्य झाल्यास)
संकेतस्थळ व निविदा दस्तावेज प्राप्त करणे	निविदा दस्तावेज <u>www.mahatender.gov.in</u> या संकेतस्थळावरून
	डाऊनलोड करता येतील. शुध्दीपत्रक / स्पष्टीकरण / मुदतवाढ
	असल्यास वर निर्देशित संकेतस्थळावर टाकण्यात येईल आणि अन्य
	कोणत्याही माध्यमात प्रकाशित करण्यात येणार नाही. निविदाकार यांनी
	त्यांच्या वतीने अद्यावत राहण्याकरिता सदर संकेतस्थळाला नियमित
	भेट द्यावी.

**टिप** - निविदा प्रपत्रा मध्ये काही बदल असल्यास सदर बदल केवळ <u>www.mahatender.gov.in</u> या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

> स्वाक्षरी/-राज्य प्रकल्प संचालक.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ नियम ८(१) ताबा सूचन

(स्थावर मालमत्तेकरिता)

अधोहस्ताक्षरित बॉम्बे मर्कटाईल को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, **मुसाफिरखाना शाखा** यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ) सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अनुसार व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत कर्जदार **श्री. सैयद हसन अकबर रिझवी त्र २. श्री. सैयद शाहाब अहमद हसन अकबर रिझवी** यांना सूचनेत खालील निर्देशित रक्कम **(रु. ५६,०१,७६२.०० रु. छपन्न लाख एक हजार सातशे बासष्ट मात्र)** अधिक त्यावरील व्याज रकमेचे प्रदान सदर सुचनेच्या स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागण सचना दि. २२.१०.२०२४ जारी केली होती.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने सदर सूचना याद्वारे कर्जदार हमीदार व आम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरित हे सदर कायदा, २००२ नहवाचन नियम ९ अंतर्गत अनुच्छेद १३(४) अंतर्गत त्यांना **प्राप्त अधिकारान्वये** खालील निर्देशित मालमत्तांचा दि. <mark>१५ जानेवारी, २०२५</mark> रोजी मालमत्तेचा **प्रतिकात्मक ताब** घेतला आहे विशेषतः कर्जदारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात

त्र्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्य क्कम रु. ५६,०१,७६२.०० व त्यावरील भविष्यातील व्याज यांच्यासह प्रभारित असेल. क्रायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभृत

मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. स्थावर मालमत्तेचे विवरण फ्लॅट क्र. बी/१०१, १ ला मजला, मलीक रेसिडन्सी बी विंग, जिमनीचा भाग व भूखंड असलेल

सर्व्हे क्र. १५१, हिस्सा क्र. ४ (पी), नवीन हिस्सा क्र. डी/२०, दामर कंपनी रोड तनवार नगर जुना मुंबई पुणे रोड गाव कौंसा मुंब्रा जिल्हा ठाणे ४०० ६१२ महाराष्ट्र. दि. १५.०१.२०२५ (जाविद पटेल) ठिकाण : मुंब्र प्राधिकत अधिकारी

CUPID

## क्यपिड ब्रुअरीज अँड डिस्टीलरीज लिमिटेड

(यापूर्वीची ओळख क्युणिड ट्रेंड्स अँड फायनान्स लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालय : तळमजला, ब्लॉक क्रमांक २, पारेख नगर, शताब्दी हॉस्पिटल समोर, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ v.com/infosec@cupidtrades.com / संकेतस्थळ : www.cupidalco सीआयएन : L11010MH1985PLC036665

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नउ महिने अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निकालांचा सारांश

क्र.			तिमाही अखेर		नउ महि	ने अखेर	वर्ष अखेर
		३१ डिसेंबर,	३० सप्टेंबर,	३१ डिसेंबर,	३१ डिसेंबर,	३१ डिसेंबर,	३१ मार्च,
		2058	2028	2023	2028	2023	२०२४
			(अलेखापरीक्षित)		(अलेखा	परीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	कार्यान्वयनातून मिळालेले एकूण उत्पन्न	२५.८८	९.३४	_	४५.५५	-	-
	अन्य उत्पन्न	30.60	-	-	30.60	५.६३	९६.५५
?	निव्वळ नफा / (तोटा) कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक बाबी आणि विशेष बाबी पूर्व)	२०.२१	(२६. ५७)	(८.२३)	(५. ६७)	(२१.२८)	(८.६५)
æ	कर पूर्व निव्वळ नफा / (तोटा) कालावधीकरिता (अपवादात्मक बाबी आणि विशेष बाबी पश्चात)	२०.२१	(२६. ५७)	(٤,٤٥)	(५. ६७)	(२१.२८)	(८.६५)
Х	कर परचात कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबी / विशेष बाबी परचात)	२०.२१	(२६. ५७)	(٤.२३)	(५. ६७)	(२१.२८)	(১১.১)
ч	एकूण सर्वंकष उत्पन्न कालावधीकरिता करपश्चात ( ज्यात नफा / (तोटा) कालावधीकरिता (करपश्चात) आणि अन्य सर्वंकष नफा (करपश्चात) यांचा समावेश आहे)		(२६. ५७)	(٤.२३)	(৭. ६७)	(२१.२८)	(১১.১)
ξ	इक्किटी समभाग भांडवल	९६	९६	९६	९६	९६	९६
b	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून मागील वर्षीच्या ताळेबंदात दर्शित केल्यानुसार)	-	-	-	-	-	(२१६. ०३)
۷	प्रति समभाग अर्जन (दर्शनी मूल्य रु १०/- प्रत्येकी) (खंडित आणि अखंडित कार्यान्वयनासाठी)						
	मूळ	२.११	- २ <i>.७७</i>	-०.८६	-0.49	-2.22	(6.93)
	सौम्य	२.११	- २.७७	-0.28	-0.49	-2.22	(0.93)

सूचना : १. वरील प्रमाणे नमूद् करण्यात् आलेल्या वित्तीय निकालांचा अंकेक्षण समितीने आहावा घेतला असून त्यांना संचालक मंडळाने त्यांच्या १५ जानेवारी, २०२५ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.

बठकात भान्यता ।द्रला आहे. आवश्यकता असेल तिथे मागील वर्षीचे आकडे पुनः सामृहित आणि पुनः वर्गीकृत करण्यात आले आहेत. कंपनी एकाच व्यवसायात आहे त्यामुळं दुसऱ्या व्यवसायाचे निकाल दिलेले नाहीत. वरील प्रमाणे देण्यात आलेले निकाल कंपनीच्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आले आहेत.

पतिर्धा अभार पुरचात कारणा निकार कर्माच्या सकता चन्छावर असाता करणात आहता. कंपनी कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ (कायदा) मध्ये दर्शित करण्यात आलेल्या इंडियन अकॉटिंग स्टैंडइर्सचा अवलंब करते तसेच त्यासह वाचा कंपनीज (इंडियन अकॉटिंग स्टैंडइर्स) नियम २०१५ मध्ये दिलेल्या नियमांचा १ एप्रिल २०१९ पासून अवलंब करीत आहे.

हे पत्रक सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स ) अधिनियम २०१५ कॅग नियम ३३ च्या अनुसार तयार करण्यात आले आहे

क्युपिड ब्रुअरीज अँड डिस्टीलरीज लिमिटेड यांच्या करिता (यापूर्वीची ओळख क्युपिड ट्रेंड्स अँड फायनान्स लिमिटेड) श्री दर्गमिली वेंकटचलम प्रसाद

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

(हीआयाम : ०८१७१११७)

सही / - (प्राधिकत अधिकारी)

पिरामल कॅपिटल ॲन्ड हाऊसिंग फायनान्स लि

पिरामल कॅपिटल ॲन्ड हाऊसिंग फायनान्स लि सीआयएन : L65910MH1984PLC032639

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. ६०१, ६ वा मजला, पिरामल अमिती बिल्डींग, पिरामल अगस्त्य कॉर्पोरेट पार्क, कमार्न जंक्शन, फायर स्टेशन समोर, एलबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०० ०७०. दूर. +९१ २२ ३८०२ ४०००

ना. अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, वांद्रे (प), मंबई ४०० ०५१, महाराष्ट्र,

ताबा सूचना सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८-(१) अनुसार व परिशिष्ट -४ अनुसार स्थावर मालमत्तेक ज्याअथी, अधोहस्ताक्षरीत पिरामल कॅपिटल ॲन्ड हाऊसिंग फायनान्स लि. (पूर्वीचे दिवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. म्हणून ज्ञात) यांच्या प्राधिकृत अधिकारी यांन

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट व प्राप्त अधिकारान्वये सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००५ च्या अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत नियम ३ सहवाचन अंतर्गत खालील सूचनेमध्ये निर्देशित कर्जदार/ हमीदार यांना कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी यांनी सदर सूचनेच्या स्विकृत तारखोपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना जारी केली होती. कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरित यांनी नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद ९३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत सहवाचन त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा घेतला आहे. कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उप–अनुच्छेद (८) च्या तस्तुदींअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधन घेण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे पिरामल कॅपिटल ॲन्ड हाऊसिंग फायनान्स लि. (पूर्वीचे दिवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. म्हणून ज्ञात) यांच्या प्रभारांतर्गत त्यावरील व्याजासह मागणी सूचनेच्या तारखेपासून सूचनेच्य

, कजदार/ हमोदार	प्रतिभूत मालमत्तेचे विवरण	मागणी सूचना	ताबा
यांचे नाव	(स्थावर मालमत्ता)	दिनांक व रक्कम	दिनांक
शाखा), शुभम दुबल (कर्जदार), शंभुराजे शहाजी दुबाल (सह-कर्जदार १) शहाजी कृष्णा दुबाल	विंग क्र. सी२, बिल्डींग क्र. २, सर्व्हे क्र. ४५, १, ४५, २, ४७, १, १४६, ६ हरिद्वार सिद्ध, अक्रोपोलीस इमारतीजवळ, विरार	१६.०९.२०२४ रोजी रु. ३०,०२,८४५/– (रु. तीस लाख दोन हजार आठशे पंचेचाळीस व शून्य पैसे मात्र)	१३.०१. २०२५
ठाणे- कल्याण शाखा), ज्ञानेश्वर हरिश्चंद्र शिंगे (कर्जदार), शोभना ज्ञानेश्वर शिंगे (सह-कर्जदार १) हर्षद ज्ञानेश्वर शिंगे (सह-कर्जदार २)	५ वा मजला, बिल्डींग क्र. १, कॉसमॉस ऑर्किंड लिली, बिल्डींग क्र. १ व २ को–ऑप. हा. सो. लि., सर्व्हे क्र. ४२/३, गाव वडवली, परशुनाथ कॉलेजच्या मागे, कासारवडवली,	१६.०९.२०२४ रोजी रु. २२,०८,७०९/– (रु. बावीस लाख आठ हजार सातशे नऊ व शून्य पैसे मात्र)	१०.०१. २०२५
मंबई - वांद्रे शाखा), गलझार जी, काझी	विंग २३, लाईव्ह स्मार्ट, प्रीमीअर रोड, डॉन बॉस्को इन्स्टीट्यूट ऑफ	१६.०९.२०२४ रोजी रु. १४,४०,३५१/ – (रु. चौंदा लाखा चाळीस हजार तीनशे एकावन्न व शून्य पैसे मात्र)	१३.०१. २०२५
मुंबई - वांद्रे शाखा), जयराज रामदास बांगार	५ वा मजला, बिल्डींग क्र. के७, एक्सआरबीया वाराई, सुसविंग बाग	१६.०९.२०२४ रोजी रु. ८,५२,२५५/- (रु. आठ लाखा बावन्न हजार दोनशे पंचावन्न व शून्य पैसे मात्र)	१३.०१. २०२५
ठाणे- अंबरनाथ शाखा), सिकंदर हनिफ शेख	सिद्धी विला सीएचएस, शिवाजी चौंकजवळ, प्लॉट क्र. ०४, कुळगाव,		१३.०१. २०२५
ठाणे शाखा), केशव गोळे (कर्जदार), किशोरी	तळ मजला, एनई-२४, बिल्डींग क्र. ९, गाव वकास, नेरळ, विजय	१६.०९.२०२४ रोजी इ. ११,९७,६८८/– (इ. अकरा लाख सत्याण्णव हजार सहाशे अठ्ठयाऐंशी व शृ्त्य पैसे मात्र)	१३.०१. २०२५
			१३.०१. २०२५
	(कर्ज कोड क्र. एम०२२०५००)/ मुंबई - अंधेरी शाखा), शुभम दुबल (कर्जदार), शंभुपाजे शहाजी दुबाल (सह-कर्जदार १) शहाजी कृष्णा दुबाल (सह-कर्जदार १) शहाजी कृष्णा दुबाल (सह-कर्जदार १) जाणे- कल्याण शाखा), ज्ञानेश्वर हिरिक्षंद्र शिंगे (कर्जदार), शोभना जानेश्वर शिंगे (सह-कर्जदार १) हर्षद ज्ञानेश्वर शिंगे (सह-कर्जदार १) क्रंबर ज्ञानेश्वर शिंगे (सह-कर्जदार १) क्रंबर ज्ञानेश्वर शिंगे (सह-कर्जदार १) स्वर्ज कोड क्र. ०५०००३००१२)/ मुंबई - वांद्रे शाखा), गुलझार जी. काझी (कर्जदार), शबाना शरिफ मुखा (सह-कर्जदार १) स्वर्ज न वांद्र शाखा), ज्ञयराज समदास बांगार (कर्जदार), स्मृती प्रकाश पाथो (सह-कर्जदार १) (कर्ज कोड क्र. १०९००००५५०८/) जाणे- अंबरनाथ शाखा), सिकंदर हनिफ शेख (कर्जदार), चािमा सिकंदर शेख (सह-कर्जदार १) (कर्ज कोड क्र. १८४००००१६००)/ जाणे शाखा), केशव गोळे (कर्जदार), किशोरी केशव गोळे (सह-कर्जदार १)	(कर्ज कोड क्र. एम०२२०५००)/ मुंबई – अंधेरी सर्व तो भाग व भूखंड असलेली मालमता : फ्टॉट क्र. ८१२, शाखा), शुभम दुबल (कर्जदार), शंभुराजे शहाजी कृष्णा दुबाल (सह-कर्जदार १) शहाजी कृष्णा दुबाल (सह-कर्जदार १) शहाजी कृष्णा दुबाल (सह-कर्जदार १) शहाजी कृष्णा दुवाल (सह-कर्जदार १) शहाजी कृष्णा दुवाल (सह-कर्जदार १) प्राचन करवणा शाखा), ज्ञानेश्वर हिरिखंद शिंगे ५ वा मजला, बिर्लडींग क्र. १, कॉसमांस ऑर्किंड लिली, (कर्जदार), शोभना ज्ञानेश्वर शिंगे (सह-कर्जदार १) प्राचन करवणा शाखा), ज्ञानेश्वर हिरिखंद शिंगे ५ वा मजला, बिर्लडींग क्र. १, कॉसमांस ऑर्किंड लिली, (कर्जदार), शोभना ज्ञानेश्वर शिंगे (सह-कर्जदार १) प्राचन करवाल क्र. १ व २ को-ऑप. हा. सो. लि., सर्व्हें क्र. ४२/३, गाव वडदली, परगुनाथ कॉलेजच्या मागे, कासारवडदली, आणे ४०० ६१५.) सर्वे तो भाग व भूखंड असलेली मालमता : फ्टॉट क्र. ९०२, ९ वा मजला, विवर्ड में ने	(कर्ज कोड क्र. एम०२२०५००)/ मुंबई – अंधेरी सर्व तो भाग व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. ८१२, इ. १६.०९.२०४४ रोजी इवाल (कर्जवार), शंभुमाजे शहाजी कृष्णा दुबाल (सह-कर्जवार १) सर्व तो भाग व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. ए ५०१, वर २०२२ रोजी रुवा ते स्वां माण व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. ए ५०१, वर २०२२ रोजी रुवा ते स्वां माण व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. ए ५०१, वर २०२२ रोजी रुवा ते स्वां माण व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. ए ५०१, वर २०२० र०२ रोजी रुवा माण व्यव्या माणे, कासारवडवली, उगाणे ४०० ६१५। सर्व तो भाग व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. १०२, १ वा मजला, सुंबई – वांद्रे शाखा), गुलझार जी. काझी विंग २२, लाईन्ह स्मार्ट, प्रीमीअर रोड, डॉन बॉस्को इन्टिव्यूट ऑफ (कर्जवार), शाबाना शरिफ मुख्ला (सह-कर्जवार १) सर्व तो भाग व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. ५०२, १ वा मजला, सुंबई – वांद्रे शाखा), ज्वयराज रामवास बांगार (कर्जवार), स्वां तो फाणा व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. ५०६, १६.०९.२०२४ रोजी रुवा ते सोरा सुंबई प्रानगरीय महाराष्ट्र ४०००७०। सर्व तो भाग व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. ५०६, १६.०९.२०२४ रोजी रुवा ते सोरा प्राच कर्जवार) स्वां तो भाग व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. ५०६, १६.०९.२०२४ रोजी रुवा ते सोरा प्राच कर्जवार शे एकावक व शून्य पैसे मात्र) प्रकावक व शून्य पैसे मात्र) प्रकाव के कोड क्र. १००००००५५०००) सर्व ते भाग व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. २०३, कुळणाव, (कर्जवार) सिद्धी विला सीण्यण्स, शिवाजी चींकजवळ, प्रलॉट क्र. ००४, कुळणाव, (कर्जवार) सिद्धी तिला सीण्यण्स, शिवाजी चींकजवळ, प्रलंट क्र. २०३, कुळणाव, (कर्जवार) कर्जवार १) विला मालमता : फ्लॅट क्र. २०३, ३००००, १६००) सर्व ते भाग व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. २०००, १६०९.२०२०२४ रोजी व स्वलापूर (पश्चिम), उष्णे गोण महाराष्ट ४२९००, इ००, व शून पैसे मात्र) क्रा साहाणे के अहवापेशी व क्रजवार १) व सर्व ते भाग व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. २००, १६०९.२०२०२४ रोजी कुलापूर पेसे मात्र) क्राव गोळे (सह-कर्जवार १) व सर्व ते भाग व भूखंड असलेली मालमता : फ्लॅट क्र. २००, १६०००००००००००००

दिनांक: १५/०१/२०२५

दि. १७ जानेवारी, २०२५

. ठिकाण : महाराष्ट्र

Pirama

Finance